

Tel. : (91 832) 6714444 E-mail : gkbophthalmics@gkb.net

Website: www.gkb.net

GKB/STK-EXCH June 03, 2024

Department of Corporate Services BSE Limited Phiroze Jeejubhoy Towers Dalal Street Mumbai - 400 001

Ref: Scrip Code No.: 533212

Dear Sir,

Subject: Extract of Statement of audited Standalone and Consolidated Financial Results for the year ended March 31, 2024.

Please find attached copies of newspaper cuttings of the extract of Statement of audited Standalone and Consolidated Financial Results for the year ended March 31, 2024, published in The Financial Express (Mumbai Edition) and on Pudhari (Marathi) dated June 01, 2024.

Please acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For GKB Ophthalmics Ltd.,

Pooja Bicholkar Company Secretary



FINANCIAL EXPRESS

Date: 31.05.2024

Louiswadi Branch | Elevated Ground Floor, Mezzanine FEDERAL BANK Floor Sun Magnetica, Near LIC Service Road | Louiswadi, Thane West | Mumbai - 400601 Phone: +91 22 25814418-19 Email:murna@federalbank.co.inl Website:http://www.federalbank.co.in

For The Federal Bank Ltd.

PUBLIC NOTICE- GOLD AUCTION

Notice Ishereby given to the public in general and the account holders that e-auction of the pledged gold ornaments in the below ment ioned account/s wilt be conducted by Federal Bank ltd., on 18/06/2024 through online portal, https;//gold.samil.in. Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at Thane Louiswadi for further Information. In case e-auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments. Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice. Branch Name Lean Account Number

	Branch Name	Loan Account Number	
	Louiswadi	17756800038828	
	Louiswadi	17756100087848	
	Louiswadi	17756100087855	
	Louiswadi	17756800031286	
	Louiswadi	17756800029868	Sd/-
Place: Th	ane	Author	ised Officer

PHOENIX TOWNSHIP LIMITED

CIN: L67190GA1993PLC001327 REGD: DURGA BHAVAN, HEDE CENTRE TONCA PANAJI GOA GA 403001 IN CORP OFFICE: BALAJI BHAVAN, 2ND FLOOR, 14 BEST MARG, COLABA, MUMBAI- 400001

AUTHORISED CAPITAL: 28,00,00,000 PAID-UP CAPITAL: 21,68,086,80 email : complaince@hbgindia.com STATEMENT OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2024

Preceding Correspond-

Particulars	3 Months Ended 31.03.2024 (Audited)	3 months ended 31.12.2023 (Unaudited)	ing 3 months ended 31.03.2023 (Audited)	Current Year Ended 31.03.2024 (Audited)	Previous Year Ended 31.03.2023 (Audited)
Total Income from Operations(Net)	948.20	808.55	765.15	2954.44	2623.35
Net Profit/Loss from ordinary Activities after Tax	19591.59	41.71	(6.61)	19640.51	67.93
Net ProfibLoss for the period after Tax			11.0	7.10	
(after extraordinary items)	19591.59	41.71	(14.81)	19640.51	76.13
Equity Share Capital	1,398.43	1,398.43	1,398.43	1,398.43	1,396.43
Reserves(Excluding Revaluation Reserve as	Sales Supplied	Salah	NAME OF TAXABLE PARTY O	Selection Front	166793557
shown in the Balance Sheet of Previous Year)	19,914.22	321.95	273.71	19,914.22	273.71
Earning Per Share (before Extraordinary items)	140.10	0.03	-0.05	140.45	0,60
Earning Per Share (after Extraordinary items)	140.10	0.03	-0.05	140.45	0.60

STATEMENT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31,03,2024

Particulars	3 Months Ended 31.03.2024 (Audited)	3 months ended 31.12.2023 (Unaudited)	Correspond- ing 3 months ended 31.03.2023 (Audited)	Current Year Ended 31.03.2024 (Audited)	Previous Yes Ended 31.03.2023 (Audited)
Total Income from Operations(Net)	948.20	808.55	765.15	2954.44	2623.3
Net Profit/Loss from ordinary Activities after Tax	19593.92	41.71	-6.61	19642.84	67.9
Net Profit/Loss for the period after Tax			1000	101-51016	1,793,52
(after extraordinary items)	19593.92	41.71	-14.81	19642.84	76.1
Equity Share Capital	1,398,43	1,398.43	1,396.43	1,398.43	1,398.4
Reserves(Excluding Revaluation Reserve as		mone	\$2600A55	500 474000	00000
shown in the Balance Sheet of Previous Year)	19916.55	321.95	273.71	19916.55	273.7
Earning Per Share (before Extraordinary items)	140.11	0.03	-0.05	140.46	0.6
Earning Per Share (after Extraordinary Items)	140.11	0.03	-0.05	140.46	0.6
Note: The above is an extract of the detailed for	ormat of Quarte	rlv/Annual Fina	incial Results fil	ed Disclosure	Requirements

Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. For Phoenix Township Limite Sd/-

Place: Mumbai Date: 30.05.2024


Managing Director (DIN: 01411689)

Samit Hede

E-LAND APPAREL LTD.

Registered Office: 16/2B. Sri Vinavaka Indi Estate. Singasandra Near Dakshin. Honda Showroom House Road, Bangalore 560068, Karnataka, India

Website: www.elandapparel.com CIN NO.: L17110KA1997PLC120558



Extract of Audited Standalone Financial Results for the Year ended March 31, 2024 Amount in Lakhs Quarter ended Quarter ended Quarter ended Previous For Year 1st Jan 2024 1 October, 2023 1 January, 2023 ending Year ending Particulars 31 March. to 31st to 31st to 31st 31 March, March, 2024 March, 2023 2024 2023 December, 2023 Total Income from Operations 7,858.84 4.038.89 5,859.84 22,249.89 23,240.71 Net Profit / (Loss) for the period (794.65)(1.421.56)(1.046.14)(3,982.51)(3.986.16)(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (3.986.16)Net Profit / (Loss) for the period (794.65)(1.421.56)(1,046.14)(3.982.51)before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (794.65)(1,421.56) (1,046,14)(3.982.51)(3,986.16)after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (3,992.10)(817.62)(1,421.56)(1.046.14)(4.005.48)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 4799.05 4799.05 4799.05 4799.05 4799.05

Diluted Note:

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com & www.nseindia.com and the Company Le. www.elandapparel.com For E-LAND APPAREL LIMITED

(57,533.43)

(1.66)

(1.66)

(8.30)

(8.30)

(8.31)

(8.31)

(57,533.43) (53,527.95)

Date: 30/05/2024 Place: Bangalore

Reserves (excluding Revaluation

Reserve) as shown in the Audited

Balance Sheet of the previous year

(of Rs. 10/- each) (for continuing

and discontinued operations) -

Earnings Per Share

SD/-DONG JU KIM Managing Director DIN: 08060629

(53,527.95)

(2.96)

(2.96)

(53,527.95)

(2.18)

(2.18)

M LAKHAMSI INDUSTRIES LIMITED CIN: L51900MH1985PLC034994

505. Churchgate Chambers, 5 New Marine Lines, Mumbai - 400 020. India. Tel: (91 22) 2262 0722 I 24 I Fax: (91 22) 2262 0706 Email: info@m.lakhamsi.com I www.m.lakhamsi.com Government Recognised Export House

EXTRACT OF STATEMENT OF ANNUAL AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 315T MARCH, 2024

			Letter strong		(Rs. In Lakhs	except EPS)
			Standalone			Consolidated	
Sr	Particulars	Quarter	Ended	Year Ended	Quarter	r Ended	Year Ended
No.		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2024	31.03.2023	31.03.2024
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations (net)	4362.32	4284.27	10554.76	5007.68	4284.27	11,188.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	45,31	17.84	95.64	51,12	17.84	99.33
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	45.31	17.84	95.64	51.12	17.84	99.33
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.72	9.12	71.09	39.53	9.12	74.78
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] **	33.72	9.12	71.09	39.53	9.12	74.78
6	Paid-up Equity Share Capital	596.57	593.60	596.57	596.57	593.60	596.57
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		in the	5	25		8
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (i) Basic (Rs.) (ii) Diluted (Rs.)	0,57	0.15	1.19	0.66	0.15	1,25

Notes:

Date: 30.05.2024

Place: Mumbai

The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2024 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Annual Financial results is available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the company's website

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30* May, 2024.

> For and on behalf of M Lakhamsi Industries Limited

Mallika Sanjiv Sawla Director & CFO DIN: 01943285



GKB OPHTHALMICS LIMITED

CIN: L26109GA1981PLC000469

Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526 Tel No. (0832) 6714444 E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2024 (Rs. in Lakhs except earnings per share data)

		Standalone Consolidated					1				
SI. No.	Particulars	Qı	Quarter ended		Year ended		Quarter ended			Year ended	
		31.03.24	31.12.23	31.03.23	31.03.24	31.03.23	31.03.24	31.12.23	31.03.23	31.03.24	31.03.23
		(Refer Note 4)	Unaudited	(Refer Note 4)	Audited	Audited	(Refer Note 4)	Unaudited	(Refer Note 4)	Audited	Audited
1	Total Income from Operations	735.66	684.30	646.72	3,118.05	2,772.93	2,155.76	2,403.75	1,996.25	8,825.40	7,547.45
2	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	(133.47)	(30.89)	(220.01)	(337.62)	(303.79)	(78.68)	(131.15)	(221.86)	(271.73)	10.62
3	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and before Tax)	(133.47)	(30.89)	(220.01)	(337.62)	(303.79)	(78.68)	(131.15)	(221.86)	(271.73)	10.62
4	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and Tax)	(137.33)	(30.94)	(211.50)	(341.64)	(288.12)	(89.40)	(144.05)	(207.93)	(298.21)	11.63
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(148.30)	(31.09)	(207.86)	(353.07)	(288.73)	(100.37)	(144.20)	(204.29) 504.06	(309.64)	11.02
6	Equity Share Capital	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.00	504.06	504:06
7	Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (a) Basic (in Rs.) (b) Diluted (in Rs.)	(2.73) (2.73)	(0.61) (0.61)	(4.20) (4.20)	(6.78) (6.78)	(5.72) (5.72)	(1.81) (1.81)	(2.48) (2.48)	(3.80) (3.80)	(5.58) (5.58)	(0.33) (0.33)

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2024.

2. The Company operates in one primary segment only, i.e. Ophthalmics Lenses and therefore Ind AS 108 - Operating Segment is not applicable. 3. Board of Directors of the Company in its meeting held on August 12, 2022, had changed the accounting policy from April 1, 2022, by treating glass moulds as part of the inventory which were earlier treated as Property, Plant

and Equipment ('PPE') and depreciated over its estimated useful life However, Board of Directors of the Company had reviewed the change in the aforementioned accounting policy as at the year ended March 31, 2023 and concluded that the glass moulds were to be reinstated as PPE in line with the policy followed in the year ended March 31, 2022. The impact due to this change was reflected in the 'Depreciation and amortisation expense' for the guarter ended March 31, 2023 which had increased by Rs. 96.10

lakhs and 'Cost of materials consumed' had decreased by Rs. 24.85 lakhs. The above change had no impact on the amounts reported for the year ended March 31, 2023. 4. The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures upto the third quarter of the respective financial years.

The figures of the previous year / periods have been reclassified / regrouped wherever necessary to confirm to current period.

6. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.gkb.net).

For GKB Ophthalmics Limited K.G. Gupta Managing Director DIN: 00051863

Date: 30" May, 2024

Place: Mapusa - Goa

Place: Mumbai

Date: 30th May, 2024

JUMBO FINANCE LIMITED CIN: L65990MH1984PLC032766

Registered Office: 805,8th Floor 'A' Wing,Corporate Avenue,Sonawala Road,Goregaon(East),Mumbai-400 063 Telefax:022-26856703,#email id: jumbofin@hotmail.com, # website: www.jumbofinance.co.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH, 2024

Sr.		G	uarter Ende	d	Year Ended
No.	Particulars	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Un Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)
4	Income from operations (net)	26.91	20.15	20.59	83.23
2	Other Income	23.15	60.49	66.53	84.65
3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	11.12	28.15	(2.22)	10,15
4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	11.12	28.15	(2.22)	10.15
5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	11.12	28.15	(12.24)	10.15
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)	MATERIAL STATES	10000000	242240000	V.1000
	and other Comprehensive Income (after tax)	(9.83)	507.18	(99.02)	630.77
7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68	487.68
8	Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year*	120-0000		(10.27) (12.00)	8
9	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)	10000		100403-400	
	- Basic	0.20	10,40	(2.28)	12.93
	- Diluted	0.20	10.40	(2.28)	12.93

Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the quarter ended and year ended 31st March , 2024 are available on stock exchange websites (www.bseindia.com) and on Company's website (www.jumbofinance.co.in) For and on behalf of Board of Diractors of

Jumbo Finance Limited Chairman and Managing Director

SUPERTEX INDUSTRIES LIMITED CIN: L99999DN1986PLC000046

Regd.Off.: Plot No.45, Phase II Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH.) Tel:+91 22 22095630, Website: www.supertex.in; E-Mail: info@supertex.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024

	T.			-		Rs. in lac
Sr.	CENTANTANT	٥	uarter Ende	ed	Year Ended	Year Ended
No.	Marticulare	Audited 31-Mar-24	Unaudited 31-Dec-23	Audited 31-Mar-23	Audited 31-Mar-24	Audited 31-Mar-23
1	Total income from operations (net)	4,056	1,260	3,160	9,082	6,926
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	15	16	78	32	20
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	15	16	78	32	20
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	6	12	61	11	5
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	16	11	67	17	7
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1,134	1,134	1,134	1,134	1,134
7	Reserves(excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	1,873	1,799	1,856	1,873	1,856
8	Earnings Per Share (of Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	Basic (in Rs/p)	0.14	0.09	0.59	0.15	0.06
	Diluted (in Rs/p)	0.14	0.09	0.59	0.15	0.06

31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024 are available on the stock exchange website namely BSE Ltd at www.bseindia.com and also on the website of the Company at www.supertex.in.

For Supertex Industries Limited

Place: Mumbai Date: 30th May, 2024 Chairman & Managing Director

RELSON INDIA LIMITED

Registered Office: 307, Janki Centre, Plot No. 29, Shah Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053

Phone:022 26730264, Website: www.relsonindia.com Email:cs@relsonindia.com

AUDITED EINANCIAL DECLIFTE FOR THE VEAR ENDER 24CT MARCH 2024

		(Rs	. In' 000) (Ex	cept Earning	Per Share)						
	STANDALONE										
PARTICULARS		uarter Ende	ď	Year I	Ended						
	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023						
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited						
Revenue from Operations	1 4		164		- 2						
Profit/(Loss) for the period before tax	(1,019.36)	(162.51)	237.99	(1,021,34)	468,25						
Profit/(Loss) for the period after Tax	(1,018.86)	(121.88)	183.52	(1,021.34)	357,29						
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,018.86)	(121.88)	183.52	(1,021.34)	357.29						
Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share)	16,500.00	16,500,00	16,500.00	16,500.00	16,500.00						
Other Equity (Reserves excluding revaluation reserves)	-		- 1	26,525.39	27,546.73						
Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised)				-							
- Basic Rs.	(0.62)	(0.07)	0.11	(0.62)	0.22						
- Diluted Rs.	(0.62)	(0.07)	0.11	(0.62)	0.22						

Place: Mumbai

The above Audited results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 30th May, 2024 and the statutory auditors of the Company have carried out a Audit report for the same.

. The Company is engaged in only one Segment and as such there are no separate reportable segments as per TND AS - 108* Operating Segments.

The above Audited financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016

The figures for the Quarter ended March 31, 2024 are the balancing figures between Audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter i.e. December 31, 2023 for the relevant financial year,

Figures of previous periods/year have been regrouped/rearranged, wherever considered necessary.

RAJIV GUPTA Dated: 30 May, 2024 DIN: 01116868

Unifinz Capital India Limited (Formerly Known as Shree Worstex Limited)

CIN: L17111DL1982PLC013790 Chawla House, 3rd Floor, 19, Nehru Place New Delhi -110019 Tele, No: +91149953454: +91-7373737316

Extract of audited financial results for the quarter and year ended March 31, 2024 (Rs. In lakhs)

5 W 8		Quarter End	ed	Year E	nded
Particulars	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
Total Income from operations	896.60	795.95	269.07	2,980,16	914.95
Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	(55.07)	(142.80)	(88.21)	(173.84)	(84.02)
Net Profit for the period before Tax (after Exceptional Items)	(55.07)	(142.80)	(88.21)	(173.84)	(84.02)
Net Profit for the period after Tax (after Exceptional Items)	(24.47)	(106.60)	(56.34)	(113.77)	(55.04)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(20.59)	(106.60)	(52.97)	(109.89)	(45.65)
Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each)	314.00	314.00	314.00	314.00	314.00
Reserves	55.83	76.42	165.72	55.83	165.72
Earnings per share (EPS) (in ₹) Basic & Diluted EPS	(0.78)	(3.39)	(1.79)	(3.62)	(1.75)
	Total Income from operations Net Profit for the period (before Tax and Exceptional Items) Net Profit for the period before Tax (after Exceptional Items) Net Profit for the period after Tax (after Exceptional Items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each) Reserves Earnings per share (EPS) (in ₹)	Particulars Total Income from operations Net Profit for the period (before Tax and Exceptional Items) Net Profit for the period before Tax (after Exceptional Items) Net Profit for the period after Tax (after Exceptional Items) Net Profit for the period after Tax (after Exceptional Items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each) Reserves 55.83 Earnings per share (EPS) (in ₹)	Particulars 31.03.2024 31.12.2023 Audited Unaudited	Audited Unaudited Audited Total Income from operations 896.60 795.95 269.07 Net Profit for the period (before Tax and Exceptional Items) (55.07) (142.80) (88.21) Net Profit for the period before Tax (after Exceptional Items) (55.07) (142.80) (88.21) Net Profit for the period after Tax (after Exceptional Items) (24.47) (106.60) (56.34) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) (20.59) (106.60) (52.97) Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each) 314.00 314.00 314.00 Reserves 55.83 76.42 165.72 Earnings per share (EPS) (in ₹) 55.83 76.42 165.72	Particulars 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 Audited Audited

The above audited results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Thursday, the 30th May 2024. These results have been audited by the Statutory Auditors of

The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time

The name of the Company has been changed from M/s. Shree Worstex Limited to M/s. Unifinz Capital India Limited after taking prior approval from Reserve Bank of India vide NOC dated 23.09.2022 and subsequently new Certificate of Incorporation("COI") pursuant to change of the name issued by Registrar of Companies, Delhi on dated 27.12.2022. The said change of name along with new COI has been intimated to the Reserve Bank of India vide communication dated

The Company operates mainly in the business of financing and accordingly there are no separate reportable operating segments as per Ind AS 108-" Operating Segments". The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under

Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter ended 31st March , 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/www.mseindia.com) and Company's website: www.unifinz.in. Figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between audited figures for the full financial year

and the reviewed year to date figures up to the third quarter of the financial year. Previous quarters/year ended figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to the current

For and on behalf of the Board quarter/year presentation. Unifinz Capital India Limited (Formerly Known as Shree Worstex Limited)

Pawan Kumar Mittal Date: 30.05.2024 Director

सेन्ट बैंक होम फायनेन्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

Place: New Delhi

Shop No.- 5 & 6, Chawla Plaza, Plot No.-14/15, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614. Tel.: 022-27571591, 022-27580513, 2246057548. Website :- www.cbhfl.com

DIN:00749265


APPENDIX-IV-A [Rule 8(6)] TENDER CUM AUCTION SALE NOTICE - 18.06.2024


action Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the general public and in particular to the Borrowers and Guarantors that the below

described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by Authorised Officer of Cent Bank Home Finance Limited Secured Creditor, will be sold on "As is where is" "As is what is" and "Whatever there is" basis 18.05.2024 for recovery of amount mentioned squares property due to the secured creditor from the borrower. The reserve price and earnest money deposit, description of the immovable property are as mentioned in the table given below. Amount automatical Date of Demand or Date (#1

Sr. No	Name of the Borrower & Loan A/c No.	Details of the properties	Amount outstanding as on date of demand notice (₹)	Notice Date of Physical Possession	Reserve Price (₹) Earnest Money Deposit (₹) 10%
1	Mr. Devang Rajendra Katwa & Mr. Rajendra Manilal Katwa LAN - 00702320000047	Rajendra Manifal Katwa S. No. 43, H. No. 6, Karjat Road, Badlapur- 421503. Area :418		31.03.2023 11.09.2023	19,53,000/-
2	Mr. Deepak Shantaram Adaikar & Mr. Shantaram Pandurang Adaikar LAN - 00702320000027 &	Shantaram Pandurang Adalkar 57/ H.no. 2 C, Village Wavanje, Tal. Panvel, Dist Raigad -		27.06.2023	17,28,000/-
	00702130000004			11.09.2023	1,72,800/-
3	Mrs. Pinky Baburao Hogale	Baburao Rambhau Hogale & Flat No. 407, 4th Floor, Bldg No. B2, Xrbia Vangani, Villa		01.11.2022	7,00,000/-
	LAN - 00/02310000146	Under Construction, West : Under Construction	+ Interest + All other Charges	12,09.2023	70,000/-
4	Mrs. Nirmala Suresh Yadav & Mrs. Amla Suresh Yadav	. Nirmala Suresh Yadav & Flat No. 407, 4th Floor, Bldg No. B2, Xrbia Vangani, Villagi		31.03.2023	6,76,000/-
	TWW - 001/05250000058			12.09.2023	67,600/-
5	Mr. Shashikant Shivaji Gund & Mrs. Alka Shivaji Gund LAN - 00702320000030	Fiat No. 701, 7th Floor, Bldg No.B-2, Xrbia Vangani, Village Khadyacha Pada, Vangani, Tal, Karjat, Dist, Raigad 421503, Area	Rs.6,09,154/- + Interest	17.03.2023	6,76,000/-
	DAN + 00/02320000030	: 162 Sq. Ft Boundaries: North : Under Construction, South : Open Space, East : Under Construction, West : Road	+ All other Charges	12.09.2023	67,600/-
6	Mr. Qayyum Chand Shaikh & Mrs. Praveen Qayyum Shaikh LAN - 00702310000127	Flat No: 614, Building No. B-3, 6th Floor, XrbiaVangani, Village Khadyachapada, Vangani, TalukaKarjat, District Raigad - 421503	Rs.7,06,195/- + Interest	13.01.2023	6,71,000/-
	LPM = 00702310000121	Area : 164 Sq.Ft. Boundaries: North : Internal Road, South : Open Plot, East : Building M-2, West : Building B-2	+ All other Charges	12.09.2023	67,100/-
7	Mr. Laxmankumar Natho Das & Mrs. Sangita Laxman Das LAN - 00702320000849	Flat no. 201, 2nd Floor, Bidg. no. A-02, Nandadeep Residency, S. no. 3/1b, 4/1, 4/2, 4/3, 4/4a2 & 4/4b, 81 (1b), Village Vadavali, tarfa Varanti Bhirmani, Tal. Kariat, Diet Reinart AREA - 475, So.	Rs.17,09,422/- + Interest	19.08.2020	16,50,000/-
	ECHT WAS DESCRIPTION OF	 - 00702320000849 tarfe Varedi, Bhivpurt, Tal. Karjat, Dist Raigad AREA - 475 Sq. Ft., Boundaries - East - A-1 Building, West - C-1 Building, North - Open Plot, South - Open Plot 		24.03.2021	1,65,000/-
8	Mr. Omprakash Rajnarayan Singh & Mrs. Rita Omprakash Singh LAN - 00703010000020	Flat no. A-11, 2nd Floor, A Wing, Bldg. Shrikrishna Residency, S. no. 02, H. no. 4, Gundge, Tal- Karjat, Dist. Raigad-410201. Area - 350 Sq.Ft. Boundaries- East- Property of Gaugaran Gajanan Kanitkar, West - Property of Rahul Dharap, North - Property of Manual C. Konthar, South Brooker, Calband	Rs.19,27,630/- + Interest + All other Charges	19.08.2020 24.03.2021	9,00,000/-
**	DIE - CONDITIONS (1) To 1	Mukund G. Kantkar, Sourth - Property of Sonabai Gaikwad ton is being held on "As is where is" "As is what is" and " Wh		(A) (M)	2842016 204 YEAR

TERMS & CONDITIONS:- (1) The Auction is being held on "As is where is" "As is what is" and " Whatever there is basis. (2) The secured asset will not be sold below the Reserve Price. (3) The intending purchaser/bidder should submit their bids in the prescribed tender form in a closed envelope separately for each property, with The Earnest Money Deposit (EMD) amount (not below 10% of Reserve Price) by means of Demand Draft(Nationalised Bank)/RTGS/Online transfer drawn in favour of Cent Bank Home Finance Ltd. payable at Mumbai on or before 18.06.2024 up to 4.45 PM at above address of Cent Bank Home Finance Ltd. Mumbai Branch (4) The sealed envelopes will be opened by the Authorised Officer at Mumbai Branch in the presence of eligible/ available intending Bidders who have deposited EMD amount Phrough Demand Draft (Nationalised Bank)/RTGS/Online transfer to participate in Auction sale on 18.06.2024 at 5.00 PM. (5) To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the property under sale. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property put on auction and daims/ rights/ dues/chain/ effecting the property, prior to submitting their bid. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the company. The Authorized Officer! Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues, (6) it shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property put on auction will be permitted to interested bidders at sites on 14.06,2024 between 12.00 PM to 4.00 PM, |7| The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder/highest bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The sale shall be confirmed in favour of the purchaser who has offered the highest sale price in his bid or tender to the Authorised Officer and shall be subject to confirmation by the Secured Creditor, The highest bid will be subject to approval of the secured creditor/Authorised Officer. (8) The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, (inclusive of EMD paid), on the same day or not later than next working day and the balance amount of purchase price payable i.e. 75%. of the sale price will be paid to the Authorised Officer on or before 15 th day of confirmation of sale by the secured creditor, in case of default of payment within the period entioned above all the amount deposited till then shall be forfeited including Earnest money and the property shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all saim to the property or any part of the sum for which it may be subsequently sold. (9) The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer tharges, fee etc. and also all the statutory dues, taxes, rates, assessment charges, fees etc. owing to anybody. (10) The Authorised Officer is not bound to accept the righest offer and the Authorised Officer has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/cancel the Auction without assigning any reason tereof. (11) This is also a notice to the Borrower/Guarantor/Property owner of the aforesaid loan in respect of the sale of the above mentioned secured Asset under SARFAESI Act2002 [under Rule 8(6)]. Place: Mumbai, Date: 31.05.2024 Authorised Officer, Cent Bank Home Finance Ltd., Mumbai.







FOR RELSON INDIA LIMITED

DIRECTOR

नणकोणकर यांनी अशोक गावकर, वर्ग व विद्यार्थ्यांचे

यांनी दिली. कारवाई मांद्रे पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकिस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दिनांक : मे ३१, २०२४ स्थळ - वेर्णा गोवा

डी-लिंक(इंडिया) लिमिटेडसार्ठ कंपनी सचिव

कोणतीही किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार कॅप्टन ऑफ पोर्ट्स राखून ठेवत आहेत. डीआय/जाहिरात/१०४/२०२४



GKB OPHTHALMICS LIMITED

CIN: L26109GA1981PLC000469

नोंदणीकृत कार्यालय : १६-ए, बिवी औद्योगिक वसाहत, म्हापसा गोवा ४०३५२६ फोन क. (०८३२) ६७१४४४४, इं मेल : gkbophthalmics@gkb.net वेबसाईट : www.gkb.net

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेर लेखापरिक्षित आर्थिक निष्क्रपाँचा घोषवारा _{ह. लाखात, प्रतिहोशर मुल्य कण}

	A STATE OF		स्टॅण्ड अलोन	H 77(2)	and the sail	A STORY	P TO THE P !	कन्सोलेटेड		
THE PARTY OF THE P	53.00	तिमाही अखेर	から	वर्ष	अखेर		तिमाही अखेर	40 10 0000	वर्षः	अखोर
तपशील	36/03/58	\$8/88/88	36/03/53	\$6/03/58	38/03/23	\$6/03/58	38/88/23	38/03/23	35/03/58	39/03/73
- dayled	(संदर्ध नोट ४)	अलेखापरिक्षीत	(संदर्भ नोट ४)	लेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	(संदर्भ नोट ४)	अलेखापरिक्षीत	(संदर्भ नोट ४)	लेखापरिक्षीत	लेखापरिश्रीत
कामकाजात्न एकूण उत्पन्न	७३५.६६	£CX.30	\$45.05°	3,226.04	\$9.500,5	7,844.05	2,803,04	8,995,74	6,624.80	0,480,84
निव्बळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक बार्बोपूर्व)	(623.80)	(90.04)	(90,08)	(\$3,055)	(\$03,695)	(02.50)	(१३१.१५)	(२२१.८६)	(\$0.905)	\$0.67
निञ्चळ नफा/(तोटा) कालावधीकारेता (करपूर्व आणि	(68.88)	(90.09)	(90,099)	(\$30.62)	(303.69)	(53.50)	(१३१.१५)	(२२१.८६)-	(१७१,७३)	१०,६२
अपवादात्मक बाबीपश्चात)	TO THE PERSON NAMED IN		國軍 (1000年) 有	10.5	THE WINDS	The state of	for their a co	357 14	The state of the s	
निञ्चळ नंफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अर्पवादात्मक बाबीपश्चात)	(\$\$0.\$\$)	(\$0.4%)	(388.40)	(\$85.68)	(356.65)	(64.80)	(१४४.०५)	(\$9,005)	(२९८.२१)	. 22.63
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (ज्यामध्ये कालावधीकरिता (करपश्चात) नका/(तोटा) आणि इतर सर्व	(\$40.\$0)	(90.98)	(33.005)	(३५३.०७)	(\$0.335)	(१००,३७)	(68.88.50)	(२०४.२९)	(309.58)	११.0२
समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट आहे.	318 ST		THE COURSE OF	the straight	c 1240 1	- Diff .500	THE PERSON	1 7 7 7 7 7	1-25	
समभाग मिळकत	408.05	40%.06	408.05	408.05	408.05	408.05	408.08	408.05	408.08	408.05
प्रतिसमभाग मिळकत (दर्शनी मृल्य रु. १०/- प्रत्येकी)	Block St.		White comme			adiment.				
अ) बेसिक (रु. मध्ये)	(\$.03)	(93.0)	(8.20)	(50.3)	(4.07)	(\$3.5)	(3.86)	(3.60)	(५.५८)	(0.33)
ब) डायल्युटेड (रु. मध्ये)	(2.03)	(93.0)	(8.30)	(80.3)	(4.07)	(\$3.5)	(38.5)	(3.60)	(4.46)	(6.33)

ठिकाण : म्हापसा-गोवा

दिनांक : ३० मे, २०२४

तप जी

तर या

ती à, तर ये ते.

क ने.

मा

ात

वरील तिमाही आर्थिक परिणामांच्या तपशीलवार प्रारू कंपनीची वेबसाईट (ु.सज्ञल.पशी) वर उपलब्ध आहे.

pulled their effects require prior conserve.

जीकेबी ऑप्बालमिक्स लिमिटेड करिता के.जी. गुप्ता

व्यवस्थापकीय संचालक, डीआयएन : ०००५१८६३

